

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक कृबास-०१२४/प्र.क्र.१४३/२१स,
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०००३२.
दिनांक: २६ मार्च, २०२५.

वाचा- १. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३.
२. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांचे पत्र
क्र.कृपमं/प्रशासन/काजळे /सदस्य नियुक्ती/४५३/२०२५ दि.१८.०२.२०२५.

प्रस्तावना:-

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ च्या कलम ३९(ब) मध्ये महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळावर राज्यातील बाजार समित्यांच्या सभापती मधून प्रत्येक महसूल विभागातून एक सदस्य या प्रमाणे ६ सदस्यांची नामनिर्देशनाने नियुक्ती करण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने अमरावती महसूली विभागातून कृषि उत्पन्न बाजार समिती, मलकापूर, जि.बुलढाणा या बाजार समितीचे सभापती श्री.संजय सदाशिव काजळे(पाटील) यांची महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळावर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ च्या कलम ३९(ब) नुसार महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळावर सदस्य म्हणून अमरावती महसूली विभागातून कृषि उत्पन्न बाजार समिती, मलकापूर, जि.बुलढाणा या बाजार समितीचे सभापती श्री.संजय सदाशिव काजळे(पाटील) यांची नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. श्री. संजय सदाशिव काजळे(पाटील) हे शासन निर्णयाच्या दिनांकापासून महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळावर सदस्य म्हणून कामकाज पाहण्यास पात्र असतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०३२६१८५०२५९४०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(माधवी शिंदे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मंत्री (पणन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. पणन संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
४. श्री. संजय सदाशिव काजळे(पाटील), सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती, मलकापूर, जि.बुलढाणा.
५. निवडनस्ती (२१-स).